

The General Manager
Department of Corporate Services
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400001
Scrip Code - 532387

The Manager
Listing Department
National Stock Exchange Limited
Exchange Plaza, C-1, Block G
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400051
Scrip Code - PNC

August 1, 2022

Dear Sir,

SUB: Submission of newspaper cuttings of notice of Board Meeting and Unaudited financial results published in newspapers - Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015


Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith the newspaper cuttings of published advertisement of notice of Board meeting held on July 28, 2022 and the copy of published unaudited financial results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2022.

Notice of Board Meeting published in - Business Standard and Mumbai Lakshdeep newspaper dated July 21, 2022

Unaudited financial results published in - Business Standard and Mumbai Lakshdeep newspaper dated July 30, 2022

Please update the same in your records.

For Pritish Nandy Communications Limited


Santosh Gharat
Company Secretary & Compliance Officer
Encl: Newspaper pages.



PRITHI NANDY COMMUNICATIONS
NOTICE
 Notice is hereby given, in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, July 28, 2022, at the registered office of the Company inter-alia, to consider, approve and take on record the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter ended June 30, 2022.
 The Company has already closed its "Trading Window" under the Company's Insider Trading Code from July 1, 2022 and it will open after the end of 48 hours after the results are public from August 1, 2022.
 The same notice may be accessed on the company's website on www.prithinandy.com and also on Stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to general public that Mr. Chetan Sharad Pisat Proprietor of M/s. Chetan Industries owner of the Industrial Gala bearing Unit No.19 admeasuring 82.53 sq. mtrs (built-up) situated on Ground floor of Sun Industrial Estate Premises Co-Op-Soc-Ltd, situated in Sun Mill Compound, Lower Parel, Mumbai - 400 013 holding Share Certificate No.18 and Shares bearing Unit No.18 of Rs.50/- each. The said Chetan Sharad Pisat expired on 17-05-2021 without making any Will/nomination. The Society received application from his wife Monika Chetan Pisat to transfer the said Unit No.18 along with the said shares in her name being the surviving widow as legal heir of the deceased therefore Society hereby invites claims or objections from the other heirs if any within 14 days from the publication of this notice with the copies of relevant proofs to support the claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be at liberty to transfer the said unit and shares in favour of Monika Chetan Pisat.
 For and behalf of Sun Industrial Estate Premises Co-Op-Soc-Ltd,
 Date : 21.07.2022
 Place : Mumbai
 Sd/-
 Secretary

JHARKHAND URBAN INFRASTRUCTURE DEVELOPMENT COMPANY LIMITED
JUIDCO Bhawan, Kutchery Chowk, RANCHI 834 001, JHARKHAND.
PH: +91 651 2225878, E-MAIL: juidcolimited@gmail.com, pdt.juidco@gmail.com, CIN: U45200JH2013SGC001752

e-Procurement Notice
 e -Tender Reference no. JUIDCO/NIT/TH-Bokaro/3057/488
 Dated: - 19 -07-2022

1	Name of Work	Construction of Town Hall Building at Bokaro Under Bokaro District, Jharkhand.
2	Estimated Cost (Rs.)	Rs. 24,41,65,678.00 only (Rupees Twenty Four Crore Forty One Lac Sixty-Five Thousand Six Hundred Seventy-Eight Only)
3	Time of Completion	24 Months (Including Monsoon & Mobilization Period)
4	Date of Publication of Tender on Website	20-07-2022 at 2:00 PM
5	Last Date/Time of Submission of Bids	16-08-2022 up to 5.00 P.M.
5	Last Date/Time of Submission of Bid Security Money and Tender Fee	17-08-2022 up to 5.00 P.M.
7	Date/Time of opening of Bid	17-08-2022 at 5.30 P.M.
8	Name & Address of office Inviting tender	Jharkhand Urban Infrastructure Development Company Ltd, JUIDCO Bhawan, Kutchery Chowk, Ranchi, Jharkhand-834001
9	Helpline Number of e-procurement Cell	+ 91 651 2225878

Further details can be seen on website <http://jharkhandtenders.gov.in>
 Sd/-
PR 274100 Urban Development and Housing(22-23)#D
Project Director (Tech.), e-Procurement Cell, JUIDCO, Ranchi.

Government of India
 Ministry of Finance, Department of Financial Services
MUMBAI DEBT RECOVERY TRIBUNAL NO. 1
 2nd Floor, MTNL Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005
 Exhibit- 46 Next Date: 16.08.2022

RECOVERY PROCEEDING NO. 09 OF 2018
Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd., ...Applicants
 Vs.
O L Shruti Arts Pvt. Ltd. & Ors.Defendants

DEMAND NOTICE
 In view of the Recovery Certificate in Original Application No. 1869 of 2016 passed by the Hon'ble Presiding officer DRT1, Mumbai, an amount of Rs.148,84,64,762/- (Rupees One Hundred and Forty Eight Crores Eighty Four Lakh Sixty Four Thousand Seven Hundred and Sixty Two Only) with interest and cost is due against you. Your are hereby called upon to deposit the above sum within 15 days of the Receipt of the Notice, failing which recovery shall be made in accordance with law.
 In addition to the sum aforesaid you will be liable to pay:
 (a) Such interest at 12% as payable for the period commencing immediately after this notice of execution proceedings.
 (b) All costs, charges & Expenses incurred in respect of the service of this Notice & other process that may be taken for recovering the sum due.
 Given under my hand and seal of the Tribunal on this 13th day of July 2022.
 Sd/-
(Ajeet Tripathi) Recovery Officer, DRT1, Mumbai

CD No. 1. Official Liquidator of Shruti Arts Pvt. Ltd. 5th floor, Bank of India Building, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai, Maharashtra- 400023.
CD No. 2(a) Mrs. Meena Ajit Shah (Wife), Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS, Pan Gully, off A.K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400026.
CD No. 2(b) Ms. Shruti A. Shah (Daughter), Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS, Pan Gully, off A.K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400026.
CD No. 2(c) Ms. Mansi A. Shah (Daughter), Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS, Pan Gully, off A.K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400026.
CD No. 2(d) Mr. Karan A. Shah (Son), Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS, Pan Gully, off A.K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400026.
CD No. 3 Mrs. Meena Ajit Shah, Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS, Pan Gully, off A.K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400026.

PUBLIC NOTICE
 NOTICE is hereby given to the general public and all concerned on behalf of our Client Mr. Sudhakar D. Surve, Mr. Gopalkrishna N. Pai, Mr. Dolatrai B. Desai, Directors of M/S. BCD Agency Pvt. Ltd., that our Client has lost/misplaced the following original title deeds of Office No. 231 and 232 both on 2nd floor, in "Nav Vyapar Bhavan Premises Co-op. Society Ltd." 226, Vyapar Bhavan, 49, Prince Dock Division, bearing C.S. No-35, T.P.S 1, Final plot no-49, P.D/Mello Road, Masjid East, Mumbai-400 009
OFFICE No. 231
 1) Original agreement for sale Dated- 14.01.1978 between Todindustries Pvt. Ltd. and Mrs. Sajini G Mansukhani and another
 2) Original Sale agreement dated-11.07.1980 placed between Mrs. Sajini G Mansukhani and another and M/S. Sunil Metal Industries Pvt. Ltd.
OFFICE No. 232
 1) Original Sale agreement dated-14.01.1978 in favour of Mrs. Sajini G. Mansukhani and another.
 2) Original Sale agreement dated-11.07.1980 between Mrs. Sajini G Mansukhani, and another and M/s. S.G.Industries
 3) Original Sale agreement placed between M/s. S.G.Industries and Mr. Sunil Gupta relating to Office Unit No-232, on 2nd floor.
 Further, our clients have purchased both the office Premises vide two different registered agreements both dated 14.08.2008. But inadvertently, the registrar had mentioned the unit No. 232 on the index II of the agreement for office No. 231 and vice versa.
 Also on page No. 2 of the agreement for office No. 231, is mentioned as Office Premises No. 232. Both the above rectifications now cannot be carried out, hence this notice for general public.
 My client now intends to avail Mortgage loan facility from Bank by mortgaging the above two Premises.
 Any person's claiming any right, title, entitlement and claim in the aforesaid office Units by way of its ownership, purchase, transfer, lease, mortgage, lien, gift, charge, tenancy, license or otherwise in any manner whatsoever, are hereby called upon to intimate the same to the undersigned at following address along with all documents to substantiate such claim, within 8 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that no such claim is in existence and in the event without any further reference or notice and in that even such claim, if any, shall be deemed as waived, which please note.
Address: 24, Ultimate Business Centre, 111-A, M.G. Road, Opp. Mumbai University, Fort, Mumbai-400032. Mob : 7738124001/8689859978
 Sd/-
Mrs. Neelam Erande Advocates High Court

YES BANK Registered Office: YES BANK LIMITED, YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400055

PUBLIC AUCTION OF GOLD SECURITY PLEDGED

The borrower, in particular and the public, in general, are hereby notified that public auction of gold ornaments/security pledged in the below accounts is proposed to be conducted. The auction is of the gold ornaments /security of borrowers who have defaulted to pay, as per the terms of Loan Agreement signed & accepted by them, despite notices by YES BANK Limited (the "BANK") to clear the loan dues. The Bank had also issued notice to the borrowers whereby, 7 days' time was given to repay the entire outstanding dues in the below accounts, failing which Bank would be at liberty to auction the entire pledged gold security without issuing further notice. The borrowers have neglected and failed to make payment, therefore, Bank in exercise of its rights under the loan agreement as a pledged has decided to enforce the pledged over gold security by selling the gold ornaments/security by way of auction and recover the dues owed by borrowers to the Bank.

The auction will be conducted on our empaneled online portal <https://gold.samil.in> on 27th July, 2022

Loan No.	Customer Name	Branch Name	Location	Date of Loan	Closure Amount (₹)	Auction Date
GLN045700978752	Buleswar Dora	Veera Desai	Mumbai	28-Oct-21	89,266.33	27-07-22
GLN042600668004	Abhay Kumar Jain	Sakinaka Branch	Mumbai	04-Sep-20	2,47,751.87	27-07-22
GLN021400855597	Jigna Bhavesh Chudasma	Mira Bhayander	Mumbai	23-Jun-21	2,58,706.00	27-07-22
GLN007701130470	Gourav Rameshwarprasad Barnwal	Thane Talao Pali	Mumbai	30-Mar-22	1,75,635.60	27-07-22
GLN007701130498	Gourav Rameshwarprasad Barnwal	Thane Talao Pali	Mumbai	30-Mar-22	1,70,195.11	27-07-22
GLN021401109675	Adil Yusuf Shaikh	Mira Bhayander	Mumbai	10-Mar-22	3,96,859.67	27-07-22
GLN006800954032	Sushila Melkar	Vasai	Mumbai	30-Sep-21	1,19,859.13	27-07-22

The auction shall be conducted on an "AS IS WHERE IS" and the "AS IS WHAT IS" basis and the BANK is not making and shall not make any representation or warranties as regards the quality, purity, caratage, weight or valuation of the said gold ornaments.
 It shall be the sole and absolute responsibility of the potential purchasers to verify, examine and satisfy themselves about the quality, purity, caratage, weight or valuation of the said gold ornaments prior to making payments. It shall be open to potential purchasers to examine, at their sole cost and expense, and at the address set out hereinabove, the gold ornaments whether with or without expert advice.
 All bids shall be subject to such minimum reserve price as the Bank may deem fit to fix in this regard. The auction process and the sale (if any) pursuant to such reserve price shall be subject to such further terms and conditions at the sole discretion of the Bank. If the borrower (s) mentioned above pays the amount due outstanding against his loan account in full before/after the auction, bank may withdraw the loan from the said auction without any further notice. Please note that it is absolute discretionary power of the undersigned authorized officer of the Bank, either to postpone or to cancel the auction proceedings without prior notice and without assigning any reason including right to reject any or all the bids or offers without assigning any reason for same
 Sd/-
(Authorized Officer) Yes Bank Limited
 Place : Mumbai
 Date : 21-07-2022

ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED ("ENCORE ARC")
 having Registered office at Caddie Commercial Tower, Regus Business Centre, 5th Floor, Aerocity (Dial), New Delhi - 110037 and Corporate Office at 5th Floor, Plot No. 137, Sector -44, Gurugram - 122002 Haryana. Tel No +91, 124 - 4527200. <http://www.encorearc.com/>

E-AUCTION NOTICE FOR SALE OF SECURITIES
Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers and Guarantors that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer (AO) of Encore Arc Pvt Ltd., an Asset Reconstruction Company registered with Reserve Bank of India under the provisions of the SARFAESI ACT, 2002, has acquired from the banks/financial institutions mentioned below the financial assets and has acquired the rights of the Secured Creditor. The assets will be sold on "As is where is", "As is what is", and Whatever there is basis as per the brief particulars given hereunder as per below mentioned schedule:

Sr. No.	Name of Borrower/Co-Borrower/ Guarantor	Trust Name	Immovable Secured Assets	Total Outstanding	Earliest Money Deposit (EMD)	Details for NEFT/RTGS	Reserve Price	Type of Possession
(1)	Mr. Abhishek Mohankumar Jain (Borrower) Guarantors:- • Shankeshwar Textiles • M/s. Capricot, • Shimoni Jain • Chandra Mohankumar Jain • Priyadarshana Jain • M/s. Ess N Fabrics • Nishesh K Jain • M/s. P.A. Fabrics	EARC-BANK-023 Trust-DCB Scheme	Flat no. 107, 1st Floor, A wing, Adm. 575 sq ft built up area of Poonam property CHSL, Shivasagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai MH-400018	Rs. 2,68,93,493/- as on 31.05.2021 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc	19,00,000/-	Beneficiary Name- EARC -BANK - 023 -Trust Account Number- 57500000338682 IFSC Code- HDFC0001720	1,90,00,000/-	Symbolic Possession
(2)	ACCOUNT NO. 1- M/S. CITY PHARMA DISTRIBUTORS Guarantors: Mr. Suresh Sharma Mrs. Usha Sharma Mr. Prashant Sharma Mr. Ishant Sharma Account no. 2- Usha Sharma Guarantors: Mr. Suresh Atabnaryayan Sharma, M/s. City Pharma Distributors	EARC-BANK-023 Trust-DCB Scheme	Flat No-A-5, admeasuring 525 square feet carpet area (750 square feet built up area), on the third floor of the building known as Cosmos House, The Private Panchayat Co-Operative Housing Society Ltd., situated on Plot No. 30 & 40, of the Town Planning Scheme No. V, Santacruz (East), Mumbai-400055	Rs. 2,73,20,289/- as on 31.05.2021 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc Rs. 51,96,472/- as on 31.05.2021 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc	13,10,000/-	Beneficiary Name- EARC -BANK - 023 -Trust Account Number- 57500000338682 IFSC Code- HDFC0001720	1,31,00,000/-	Symbolic Possession
(3)	Account no. 1- M/s. Tirupati Fabricators Pvt. Ltd. (Borrower) Guarantors:- Mrs. Rupali Harish Jawale Mrs. Mangala Murlidhar Jawale Mr. Murlidhar Ramdas Jawale Mr. Harish Murlidhar Jawale Account no. 2- M/s. Tirupati Polyplast Irrigation Systems Pvt. Ltd. (Borrower) Guarantors:- Mrs. Rupali Harish Jawale Mrs. Mangala Murlidhar Jawale Mr. Murlidhar Ramdas Jawale Mr. Harish Murlidhar Jawale	EARC-BANK-020 Trust-JPCB Scheme	All that piece and parcel of property at F.P. No. 19 of TPS -III (Old Plot no. 9 of S. No. 490/3) area admeasuring 475.68 sq. mtrs. of Mehrun Taluka and District Jalgaon. Owned by Mr. Murlidhar Ramdas Jawale. Which is bounded as: East: Road, West: S. no. 490/2, North: Plot no. 10, South: Plot no. 8.	Rs. 2,27,01,826/- as on 30.11.2021 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc Rs. 1,95,45,458/- as on 30.11.2021 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc	31,50,000/-	Beneficiary Name- EARC -BANK - 020 -Trust Account Number- 57500000341828 IFSC Code- HDFC0001720	3,15,00,000/-	Symbolic Possession
(4)	Account no. 1- M/s. Allied Metal Pressing Private Limited (Borrower) Guarantors:- Mr. Keshav Narayan Shetty Mr. Abhay Narayanrao Pimparkar Mr. Vijay Eknath Udvant Account no. 2- Mr. Abhay Narayanrao Pimparkar (Borrower) Guarantor:- Mrs. Shital Abhay Pimparkar Mr. Keshav Narayan Shetty Account no. 3- Mr. Keshav Narayan Shetty (Borrower) Guarantor:- Mrs. Kshama Keshav Shetty Mr. Abhay Narayanrao Pimparkar	EARC-BANK-017 Trust- NKGSSB Scheme	All that piece and parcel of property being Plot No. 84, having area adm. 278.71 sq. mtrs out of S. No. 39/2/1 with constructed area admeasuring 108 sq. mtrs of Anandvilal, Tal & Dist-Nashik, within the limit of Sub-Registrar of Dist-Nashik, and within the local limit of Nashik Municipal Corporation which is owned by Keshav Narayan Shetty All that piece and parcel of property being Flat No. 1 area adm. 64.50 sq. mtr. On Ground Floor in Atul Apartment over plot no. 01 having area admeasuring 506.00 sq. mtr. Out of s. no. 704/1/30-31/1 of Nashik Tal & Dis Nashik owned by Mr. Abhay Narayan Pimparkar All that piece and parcel of property bearing Plot No. F-122, admeasuring 975 sq. mtrs, with factory shed admeasuring 191.90 sq mtrs situated at MIDC, Satpur, Dist-Nashik Owned by M/s. Allied Metal Pressing Pvt. Ltd. bounded as under- On or towards North- by Private Land, On or towards South- By MIDC Road, On or towards East- by Plot no. F-121, On or towards West- By Plot no. F-123	Rs. 6,04,14,276/- as on 31.03.2022 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc 2,80,000/- 14,00,000/-	9,00,000/- 28,00,000/- 1,40,00,000/-	Beneficiary Name- EARC -BANK - 017 -Trust Account Number- 57500000332052 IFSC Code- HDFC0001720 Department of Sales Tax- Rs. 5,25,83,736/-	90,00,000/- 28,00,000/- 1,40,00,000/-	Symbolic Possession Details of Encumbrances : Department of Sales Tax- Rs. 5,25,83,736/-
(5)	M/s Shreeji Enterprises through its Prop. Mr. Jagdish Shankarlal Patel (Borrower) Guarantor:- Mrs. Shardabai Jagdishbhai Patel Prop. Of M/s Shreeji Engg. Works	EARC-BANK-010-TRUST Dena Bank Scheme	All that piece and parcel of land bearing revenue Survey no. 16/pak 2, admeasuring 0 Acre -22 Gunthas of Mouje: Aindra, Village Sim/Medanapur, Taluka-Kalot, District- Panchmahal in registration district Kalot & Registration district Godhara having plot area 0-acre-22 Gunthas (2226 Sq mtrs) together with all construction, development etc. constructed or to be constructed thereon and all plant and machinery attached to the earth bounded as under: On the North by: Land Bearing R.S No. 13, On the East By: Open Non Used Land, On the South by: Land Bearing R.S. No. 22, On the West by: National Highway Road	Rs. 5,03,62,439/- as on 22.03.2022 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc	8,30,000/-	Beneficiary Name- EARC -BANK - 010 -Trust Account Number- 57500000189512 IFSC Code- HDFC0001720	83,00,000/-	Physical Possession
(6)	M/s. Lebberty Promoters and Builders (Borrower), Guarantors: I. Mr. Ketankumar Maganlal Patel, II. Mr. Navinkumar Jayantibhai Patel III. Mr. Jatin Babubhai Patel, IV. M/s. Liberty Enterprises V. M/s. Liberty Promoters and Builders	EARC-BANK-009-TRUST-Scheme-KJSBL	Flat No. 702, admeasuring about 955 sq. ft. (saleable built up) situated upon Seventh Floor of C wing of the scheme known as Dev City Apartment Condominium constructed upon Plot No. 149/1 out of sector no.11 situated at Chikhali, Taluka Haveli, District Pune, within the Jurisdiction of Sub Registrar Haveli, Registration District Pune and within the limits of Pimpri- Chinchwad Municipal Corporation and Pimpri- Chinchwad New Town Development Authority	Rs. 4,12,71,301/- as on 10.05.2022 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc	2,90,000/-	Beneficiary Name- EARC BANK 009 TRUST Account Number- 50200030037465 IFSC Code- HDFC0001720	2,90,000/-	Physical Possession
(7)	Mr. Kishor Mahadev Jadhav (Borrower & Mortgagor) Guarantor:- Mrs. Pushpalata Gajanan Khapane Mr. Rahul Ashok Gondil	EARC-BANK-021 Trust-KAJS Scheme	All the piece and parcel of property flat no. 303 admeasuring about 34.22 sq. mtrs. buildup located on 3rd floor of building known as 'Minakshi Niwas' which is constructed on land admeasuring 00H 03R bearing s. no. 66 hissa no. 2/5 (corresponding CTS no. 1992) Mouje Sangavi, Pune, Taluka Haveli, Dist-Pune. Wich is within jurisdiction of Sub Registrar Haveli, Pune and within limit of Pimpri Chinchwad Municipal Corporation	Rs. 18,62,384/- as on 31.03.2022 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc	75,000/-	Beneficiary Name- EARC -BANK - 021 -Trust Account Number- 57500000338515 IFSC Code- HDFC0001720	7,50,000/-	Physical Possession
(8)	Mr. Rushikesh Prabhakar Salunkhe & Mrs. Vaishali Prabhakar Salunkhe (Borrower & Mortgagor) Guarantor:- Mrs. Pushpalata Gajanan Khapane Mr. Abhijeet Jalindar Salunkhe	EARC-BANK-021 Trust-KAJS Scheme	All the piece and parcel of property flat no. 302 admeasuring about 33.08 sq. mtrs. buildup located on 3rd floor of building known as 'Minakshi Niwas' which is constructed on land admeasuring 00H 03R bearing s. no. 66 hissa no. 2/5 (corresponding CTS no. 1992) Mouje Sangavi, Pune, Taluka Haveli, Dist-Pune. Wich is within jurisdiction of Sub Registrar Haveli, Pune and within limit of Pimpri Chinchwad Municipal Corporation	Rs. 16,02,129/- as on 31.03.2022 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc	72,000/-	Beneficiary Name- EARC -BANK - 021 -Trust Account Number- 57500000338515 IFSC Code- HDFC0001720	7,20,000/-	Physical Possession
(9)	M/s. Amrut Sales Corporation through its partner Mr. Bhausaheb Kotkar, Mr. Parshuram Kotkar, Mr. Chandrakant Jadhav, Mr. Eknath Kotal (Borrower) and (1) Mr. Bahusaheb Sahebrao Kotkar (2) Mr. Parshuram Sahebrao Kotkar (3) Mr. Chandrakant Bapurao Jadhav (4) Mr. Eknath Bajirao Kotal (5) Mrs. Godabai Sahebrao Kotkar (6) Mr. Shvsnath Nanasahb Kotkar	EARC-Bank-021-Trust-Scheme-KAJS	All that part and parcel of property center portion area 0.26R of commercial N.A. property bearing Gat No. 1228/2, situated at village-Gundegaon, Taluka and District-Ahmednagar	Rs. 16,95,359/- as on 30.09.2021 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc	1,40,000/-	Beneficiary Name- EARC -BANK - 021 -Trust Account Number- 57500000338515 IFSC Code- HDFC0001720	14,00,000/-	Physical Possession

Brief Information Regarding Auction Process:

1 Auction Date	09.08.2022	5 Last Date for submission of EMD	08.08.2022
2 Place for Submission of Bids and Place of Auction	E auction to be conducted at https://sarfaesi.auctiontiger.net		
3 Web-Site For Auction	https://sarfaesi.auctiontiger.net		
4 Contact Persons with Phone Nos.	Prakash Choudhary, +919712668557		
6 Time of Inspection	10 a.m. - 6 p.m. From 22.07.2022 to 08.08.2022		

A bidder shall participate in the online auction by making an application in the prescribed format which is available along with the offer document on the website address mentioned herein above. Online bidding shall take place at the website and shall be subject to the terms and conditions contained in the tender document. The tender document and detailed terms and conditions can be downloaded from our website i.e. <http://www.encorearc.com/>. Please note that sale shall be subject to the terms and conditions as stated in the Bid document. The sale shall be strictly subject to the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed Bid document/Tender document. The Authorized officer reserves the right to reject any/all bids without assigning any reasons. The details related to Encumbrance, if any, with respect to the above mentioned properties are given under terms and conditions as provided in Encore ARC's website i.e. <http://www.encorearc.com/>.
 All payments including EMD to be made by way of NEFT/RTGS as per details mentioned above.
 For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Encore ARC's website i.e. <http://www.encorearc.com/>.
 Interested bidders may contact Authorized officer of Encore ARC on Mobile No. 993017113/9993021940 or dharmendra.maurya@encorearc.com for any further information /query.

Place: Gurugram Date: 18.07.2022
 Sd/-
(Ajeet Tripathi), Recovery Officer - I, DRT1, Mumbai.

EXH. NO: 45
REGD. A/D/DASTI/AFFIXATION/ BEAT OF DRUM & PUBLICATION/ NOTICE BOARD OF DRT SALE PROCLAMATION
OFFICE OF THE RECOVERY OFFICER- I, DEBTS RECOVERY TRIBUNAL- I, MUMBAI
 MTNL Bhavan, 2nd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005. Dated: 13.07.2022

R.P. No. 9 of 2018
PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961
READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.
Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd. Ors.Certificate Holders
 Versus
Official Liquidator of Shruti Arts Pvt. Ltd. & Ors.Certificate Debtors

CD No. 1 Official Liquidator of Shruti Arts Pvt. Ltd. 5th floor, Bank of India Building, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai, Maharashtra 400023
CD No. 2(a) Mrs. Meena Ajit Shah, (Wife) Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS., Pan Gully, off A. K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400 026.
CD No. 2(b) Ms. Shruti A. Shah (Daughter) Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS., Pan Gully, off A. K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400 026.
CD No. 2(c) Ms. Mansi A. Shah, (Daughter) Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS., Pan Gully, off A. K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400 026.
CD No. 2(d) Mr. Karan A. Shah, (Son) Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS., Pan Gully, off A. K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400 026.
CD No. 3 Mrs. Meena Ajit Shah Flat 26A, 2nd Floor, New Suryakiran CHS., Pan Gully, off A. K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400 026.

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No.1 Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 1869 of 2016 for recovery of ₹ 148,84,64,762/- (Rupees One Hundred and Forty Eight Crores Eighty Four Lakh Sixty Four Thousand Seven Hundred and Sixty Two Only) with interest and costs from the Certificate debtors is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate/ Decree. And whereas the undersigned has ordered the sale of the property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of ₹ 275,44,93,022/- (Rupees Two Hundred and Seventy Nine Crore Fourty Four Lakhs and Ninety Three Thousand Twenty Two Only) is as on 29th August, 2022, inclusive of cost and interest thereon.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 26.08.2022 between 12:00 PM to 04:00 PM (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing. It, acquired) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. E-Procurement Technologies Ltd.- Auction Tiger, B-704, Wall Street- II, Opp. Central Club, Nr. Gajjarat College, Ellis Bridge, Ahmedabad- 380006. Website- www.drt.auctiontiger.net, Email- ramprasad@auctiontiger.net and support@auctiontiger.net. Contact Person- Mr. Ram Sharma Mobile: +91 9978591888. For further details contact Mrs. Priti Lothey, Manager and authorized officer, Invent Assets Securitisation and Reconstruction Pvt. Ltd., Mumbai, Mobile No. 913077343 and Mr. Dharmik Shah, Senior Vice President, Invent Assets Securitisation and Reconstruction Pvt. Ltd., Mumbai, Mobile No. 9022133088.

The sale will be of the property of the Defendant above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot.
 The property will be put up for the sale in the lots specified in the schedule herebelow. If the amount to be realized (sale proceeds) is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting, the sale of profit is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.
 No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act 1961 and rules made there under and to the further following conditions. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not answerable for any error, misstatement or omission on this proclamation.
 The assets shall be auctioned as per the following details:-

No. of Lots	Description of the Property	Date of Inspection	Reserve Price EMD Amount	Increase Bid
1.	Flat No. 26A, 2 nd Floor, New Suryakiran CHS., Pan Gully, off A. K. Road, Hughes Road, Mumbai, Maharashtra- 400 026.	22.08.2022	₹ 2,80,00,000/-	₹ 5 Lakh
2.	Land and Building situated at Plot No. H-23 and H-24, Talaja MIDC situated at Village Padghe, Taluka Parvel, District, Raigad, Maharashtra	22.08.2022	₹ 28,10,000/- ₹ 2,81,00,000/-	₹ 10 Lakh

1. The Property shall not be sold on the price less than the reserve price or equals to the reserve price. The property shall be sold at the price higher than the reserve price only.
 (i) Lot No.1: Rs. 2,80,00,000/- (Rupees Two Crores Eighty Lakhs Only) (ii) Lot No. 2: Rs. 28,10,00,000/- (Rupees Twenty Eight Crore Ten Lakhs Only)
 2. The amount by which the bid is to be increased shall be:
 (i) Lot No.1: Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakhs Only) (ii) Lot No. 2: Rs. 10,00,000/- (Rupees Ten Lakhs Only)
 3. In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall be once again put up to auction.
 4. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline / acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.
 5. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD, is payable by way of RTGS/ NEFT in the Account No. 000405112408, in the name of ICICI Bank, Nariman Point Branch, Mumbai. IFSC Code No. ICIC0000004, of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/ PAN Card and Address Proof shall be uploaded with the online offer. The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online

Chola MS
GENERAL INSURANCE

Closure of Office

Policyholders are advised to take note that we are closing our Branch Office at the following address with effect from October 01, 2022:

Kalamboli: Shop No. 22, Ground Floor, Kohinoor Tower, Plot No. A - 22, Sector - 14, Kalamboli, Navi Mumbai - 410 218

For any service related requirement, policyholders may please contact us at the following address:

Vashi: Office No. 1301/1302/1303, 13th Floor, Maithili Signet Plot No. 39/4, Sector- 30A, Vashi, Navi Mumbai - 400 703

Cholamandalam MS General Insurance Company Limited,
No.2, Dare House, 2nd Floor, NSC Bose Road, Parrys, Chennai - 600 001.
Customer Care No.: 1800 208 55 44/91 00
IRDAI Reg. No. 123; CIN: U66030TN2001PLC047977

U.P. RAJYA VIDYUT UTPADAN NIGAM LTD.
Anpara Thermal power project

E-Tender Notice

1. Short Term E-Tender Notice No.: 04/TD-II/ATP/2022-23, Online e-Bids are invited for the Work of "Complete repairing & servicing of torque converter of 25 Ton Tadano Rafter crane with material at vehicle base of ATP, Anpara." "E-Tender has been uploaded on **27.07.2022** on <http://etender.up.nic.in>, Estimated cost of work: **Rs. 3,00,000.00** only, **Time Period : 06 Months**, E.M.D cost: **Rs. 3000.00**, Last date of Tender: **11.08.2022 at 18:00 Hrs.**

2. Short Term E-Tender Notice No.: 341/PD-III/BTPS/2022-23, Online e-Bids are invited for the "Supply of cold end support grating for secondary air pre-heaters of 2x500MW, BTPS, Anpara." "E-Tender has been uploaded on **28.07.2022** on <http://etender.up.nic.in>, Estimated cost of work: **Rs. 6,36,660.00** only, E.M.D cost: **Rs. 8,000.00**, Last date of Tender: **10.08.2022 at 16:00 Hrs.**

Total quality of work/supply, Tender specification and other term & condition is as per tender document available on the E-tender portal. Concerned Officer reserves the right to cancel the e-bids without assigning any reason. Corrigendum, Addendum, Extension if any shall be uploaded only on the above website. Bidders are advised to visit the website regularly for updated information from time to time.

पत्रांक : 2140 / गूआपिओ (स्तर-1) / आउपिओ / कला अन्डो दिनांक 29.07.2022

"Save Electricity for Nation"

THE SOUTH INDIA PAPER MILLS LIMITED
CIN : L85110KA1959PLC001352
Regd. Office: Chikkayana Chattr, Nanjangud - 571 302 Karnataka State

₹. In Lakhs except per share data

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2022

Sl No	Particulars	Quarter ended 30-06-2022	Quarter ended 30-06-2021
1.	Total income from operations	8,051.67	6,942.25
2.	Net profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	27.05	775.32
3.	Net profit for the period before Tax, (after Exceptional and / or Extraordinary Items)	27.05	1,048.37
4.	Net Profit for the period after tax, (after exceptional and / or extraordinary items)	5.20	891.37
5.	Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	5.20	891.37
6.	Equity Share Capital	1,500.00	1,500.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year) under Other Equity	19,064.88 (as on 31-03-2022)	17,048.82 (as on 31-03-2021)
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) in Rs.		
	Basic :	0.03	5.94
	Diluted :	0.03	5.94

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter are available on the website of BSE Limited at www.bseindia.com & Company's website www.sipaper.com

By Order of the Board
Sd/-
MANISH M PATEL
MANAGING DIRECTOR
DIN: 00128179

Place: Nanjangud
Date: 28-07-2022

District Deputy Registrar, Co-Operative Societies, Mumbai City (3) Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Before the Competent Authority Application No. 81 of 2022

SHREE BALKRISHNA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
C.T.S. Nos. 752/1 to 752/9, Survey No.84, Hissa No.2, Bhardawadi Road, Andheri (West), Mumbai-400058 ... Applicant/s Versus

1. SHRI RAMA MADHAV DEVATA TRUST
5/6, Bhardawadi, Balkrishna Niwas, Andheri (West), Mumbai-400 058

1a. MR. ARUN KESHAV GOSAVI
Flat No.902, 9th Floor, Divya Ratna, Shree Balkrishna C.H.S.Ltd., Bhardawadi, Andheri (West), Mumbai-400 058

1b. MRS. TARA K. GOSAVI
Flat No.902, 9th Floor, Divya Ratna, Shree Balkrishna C.H.S. Ltd., Bhardawadi, Andheri (West), Mumbai-400 058

1c. MRS. NALINI M. GOSAVI
Flat No.901, 9th Floor, Divya Ratna, Shree Balkrishna C.H.S. Ltd., Bhardawadi, Andheri (West), Mumbai-400 058

1d. DR. SUNIL M. GOSAVI
Flat No.901, 9th Floor, Divya Ratna, Shree Balkrishna C.H.S. Ltd., Bhardawadi, Andheri (West), Mumbai-400 058

1e. MRS. SADHANA A. GOSAVI
Flat No.902, 9th Floor, Divya Ratna, Shree Balkrishna C.H.S. Ltd., Bhardawadi, Andheri (West), Mumbai-400 058

1f. MRS. HEMLATA S. GOSAVI
Flat No.901, 9th Floor, Divya Ratna, Shree Balkrishna C.H.S. Ltd., Bhardawadi, Andheri (West), Mumbai-400 058

2. M/S. AMEYA DEVELOPERS
Mr. Vijay Shridhar Malya, Proprietor B-103/201, Aamey House, 1st Floor, J.P.Road, Andheri (West), Mumbai-400 058. ... Opponents

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules as against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the land bearing Survey No.84, Hissa No.2, now corresponding to CTS Nos.752/ 752/1 to 752/9, in aggregate admeasuring 1100.70 sq. mtrs. (as per property Register Cards) and 1053 sq. mtrs (as per MCGM Approved plan), all of Village Ambivali, Taluka Andheri, in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban lying being and situated at Bhardawadi Road, Andheri (West), Mumbai-400 058 in Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban in favor of the Applicant Society.

3) The hearing in the above case has been fixed on **18.08.2022 at 3.00 p.m.**

4) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on **18.08.2022 at 3.00 p.m.** before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection / claim/ demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties.

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte

By Order, Sd/-
For District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City, (3),
Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 110 Equity shares of FV Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No. 035521305 of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021 registered in the name of JYOTI AMIDAS MEHTA have been lost. **RUPESH AMIDAS MEHTA AND PIYUSH AMIDAS MEHTA** have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio no.	No. of Shares	Certificate no.	Distinctive Nos From To
035521305	110	16755228 - 16755230	468459825 - 468459934

Place : Mumbai
Date : 30/07/2022

Sd/-
**RUPESH AMIDAS MEHTA
PIYUSH AMIDAS MEHTA**

Chembond Chemicals Limited
CIN L24100MH1975PLC018235
Regd. Office: Chembond Centre, EL-71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710.
Email id: info@chembondindia.com, Website: www.chembondindia.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022

Sr. No.	Particulars	Consolidated		
		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	9,765.33	7,770.63	34,941.63
2	Net Profit from ordinary activities before tax (before Exceptional and Extraordinary items)	20.08	784.42	2,053.76
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary items)	20.08	784.42	2,053.76
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary items)	(133.90)	482.09	1,398.57
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	(132.61)	486.56	1,410.13
6	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	672.41	672.41	672.41
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting Year)	-	-	29,722.64
8	Earning Per Share (of Rs.5 each) (not annualised) Basic and Diluted EPS	(1.02)	3.56	10.35

NOTES:

1 The above results for the quarter ended 30th June, 2022, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 29th July, 2022 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.

2 This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed under Section, 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3 An application has been filed with NCLT for merger of Chembond Polymers and Materials Limited with Chembond Material Technologies Private Limited both wholly owned subsidiaries of Chembond Chemicals Limited on 6th May, 2022.

4 Key Numbers of Standalone Financial results (₹ in Lakhs)

	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
	30.06.2022	30.06.2021	31.03.2022
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations (Net)	1,270.97	1,113.07	4,616.64
Profit Before Tax	5.17	389.94	1,092.78
Profit After Tax	(40.15)	271.83	874.37

5 Post the disruption of operations at the Tarapur plant arising from the fire incident in April 2022, alternate arrangements for continuity of operations were made leading to higher than normal costs to the Company. During the quarter ended 30th June, 2022, the carrying value of inventories amounting to Rs.267.50 lakhs and that of property, plant and equipment amounting to Rs.171.68 lakhs have been written off and a corresponding adjustment of an equal amount has been made as the Group is adequately covered under valid insurance policies. Insurance claims have been accordingly lodged under the said policies and the Group expects that the aggregate of the claims made under the policies will be recovered. Further, the Group has received an interim claim amount of Rs.136.00 lakhs pending finalization of the insurance claims.

6 The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company's website at www.chembondindia.com.

For CHEMBOND CHEMICALS LIMITED
Sd/-
Nirmal V. Shah
VC & Managing Director

Place : Mumbai
Date : 29th July, 2022

Government of Jharkhand Rural Works Department
JHARKHAND STATE RURAL ROADS DEVELOPMENT AUTHORITY (JSRRDA)
3rd Floor, F.F.P. Building, Dhurwa, Ranchi 834004
NOTICE INVITING TENDERS

(VERY SHORT TENDER)
Re-e-Tender No.- 28 /2022-23 Dated: 28.07.22
PR No- 268882 dated 23.04.2022 (2nd Call)

The undersigned on behalf of Government of Jharkhand invites item rate bids through e-Procurement from the eligible bidders registered* in appropriate class with any State/Central Government/State /Central Government Organization for construction of road and maintenance for five years of the works (List of schemes shall be displayed in the website pmsgytendersjhr.gov.in) of Pradhan Mantri Gram Sadak Yojna (RCPLWEA - Batch-III).

The bid should be submitted online in the website pmsgytendersjhr.gov.in. The bidders should have valid Digital Signature Certificate for online submission of bid.

RCPLWEA ((Batch-III, 2021-22) ROADS

Sl. No.	District / Block	Repackage	Road Name	Length (in Km)	Const. Cost (in Lakh)	Maint. Cost (in Lakh)	Total Cost (in Lakh)	Earnest Money (in Lakh)	Completion of Time
1.	Garhwa / Bhandaria	JH-LWE-III-GAR-06 /21-22	O-Sanghalai to Kulhi via Madgari	10.5	793.47	67.57	861.04	8.62	7 Months
2.	Garhwa / Bhandaria	JH-LWE-III-GAR-07 /21-22	O-Kasmar Kut to Siswa Siwana Via Harhe	6.5	481.62	43.87	525.49	5.25	6 Months

Details of bid submission is as under:

Procurement Officer	Place of Opening	Availability of tender (on-line) for bidding		Date & time of opening (on-line) of tender	
		From	To	Technical bid	Financial bid
Chief Engineer, JSRRDA, Ranchi	Chief Engineer, JSRRDA, Ranchi	01.08.2022 at 10.00 AM	08.08.2022 upto 5.00 PM	10.08.2022 at 5.00 PM	To be informed later

* Non-registered bidders may also submit bid, however the successful bidders must get registered in appropriate class with appropriate authority before signing the contract.

Note:-

- Amount of Bid Security should be taken as mentioned in the Bid Data Sheet of the Bidding Document.
- Cost of Bid Document (Rs. 10000) and Bid Security (as mentioned in the Bid Data Sheet) shall be deposited online in form as mentioned in Bid Data Sheet failing which the bid will be treated non responsive and action shall be taken as per Sec. 2 of ITB clause 12.2 (d). Online payment through RTGS/ NEFT should not be made through SBI.
- In case, it is found, even after the award of work that the bidder has submitted/ uploaded any false/erroneous/fraudulent statement/document, he/she is liable for blacklisting and forfeiture of Bid Security.
- Bidders must submit GST registration certificate without which bid is liable to be rejected.
- Bidders whose names appear in the Debar/blacklist of RWD, any department of GoJ/GoI (including JSRRDA) shall not be allowed to participate in the above bids.
- Bids submitted by bidders, who have long pending ATR(s)/ made inordinate delay in execution of earlier allotted construction/ maintenance works of PMGSY, may be rejected summarily.
- In case of any discrepancy/dispute about units/ amount in BOQ, units/amount as mentioned in Current BOR on which BOQ has been prepared shall prevail. Discrepancy in amount shown in Form of Bid Part-II in words and figures shall make bids non responsive.
- Participating bidders are free to submit grievances, if any, against the decision of technical evaluation within five working days from the date of uploading of decision of technical evaluation only through email at jh-ee@pmsgy.nic.in. Grievance submitted after stipulated period shall not be considered.
- Bidders must have valid registration with Employee Provident Fund organization under EPF and Miscellaneous Provisions Act 1952 failing which the bid shall be rejected.
- Bidders must not quote rate for routine maintenance. The amount for routine maintenance as indicated in the Bill of Quantities must be acceptable to bidders.
- For unbalanced bids, extra performance security will be required to be deposited by the bidder by the time of Agreement.

All other details can be seen in the bidding document which is available in website pmsgytendersjhr.gov.in as per schedule mentioned above.

Chief Engineer
JSRRDA, Ranchi

PR 274776 Rural Work Department(22-23)D

PRITISH NANDY COMMUNICATIONS

Prithish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLC074214
Registered office: 87-88 Mittal Chambers Nariman Point Mumbai 400 021
In ₹ Lakh

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended	Year Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
	June 30, 2022 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	June 30, 2022 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)
Total income from operations (net)	1,271.34	88.30	4,466.83	1,271.34	88.30	4,470.58
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	(77.45)	(69.70)	(34.59)	(77.19)	(69.77)	(29.43)
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	(77.45)	(69.70)	(34.59)	(77.19)	(69.77)	(29.43)
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	(78.08)	(69.66)	(19.81)	(77.82)	(69.73)	(33.92)
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(78.83)	(68.81)	(22.79)	(78.57)	(68.88)	(36.90)
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	(0.54)*	(0.48)*	(0.14)	(0.54)*	(0.48)*	(0.23)

*Not annualised

Notes:

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 28, 2022.

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (<http://www.pritishnandy.com>) and on the website of BSE (<http://www.bseindia.com>) and NSE (<http://www.nseindia.com>).

Kishor Pakar Chief Financial Officer
Yatender Verma VP/ Finance, Compliances and Legal Affairs
Santosh Gharat Company Secretary and Compliance Officer
Pallab Bhattacharya Wholtime Director and CEO

Mumbai, July 28, 2022

Mahindra LOGISTICS
MAHINDRA LOGISTICS LIMITED
Registered Office: Mahindra Towers, P. K. Kurje Chowk, Worli, Mumbai - 400018.
Website: www.mahindralogistics.com • E-mail: efo.mll@mahindra.com
Tel No.: +91 22 2490 1441 • Fax No: +91 22 2490 0833
CIN: L63000MH2007PLC173466

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

Sl No.	Particulars	Rs. in Crores		
		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
		30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total Revenue from Operations	1,199.90	4,140.76	883.20
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	18.97	26.31	6.11
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	18.97	26.31	6.11
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items but before share of loss of Joint venture/Associate)	13.64	15.06	3.04
5	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items and after share of loss of Joint venture/Associate)			
	Attributable to Shareholders of the company	13.52	17.56	3.29
	Attributable to Non-Controlling Interests	(0.27)	(2.49)	(0.25)
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))			
	Attributable to Shareholders of the Company	13.45	16.91	3.28
	Attributable to Non-Controlling Interests	(0.27)	(2.49)	(0.25)
7	Equity Share Capital (Face value Rs 10/- per share)	71.94	71.87	71.71
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year			474.54
9	Earnings per share (Face value Rs 10/- per share)			
a.	Basic Earnings per share (Rs)	1.88	2.45	0.46
b.	Diluted Earnings per share (Rs)	1.87	2.43	0.46

Notes:

1 The Unaudited Consolidated Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meetings held on 29th July, 2022. In compliance with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), a limited review of the above results has been carried out by the statutory auditors of the Company.

2 The Unaudited Consolidated Financial Results have been prepared and published in accordance with the Indian Accounting Standards, Section 133 of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder and Regulation 33 of SEBI Listing Regulations, as amended from time to time.

3 During the quarter ended 30th June, 2022 the Company has allotted 64,085 equity shares of Rs. 10/- each fully paid-up, on exercise of Restricted Stock Units (RSUs) by eligible employees under the Mahindra Logistics Employee Restricted Stock Unit Plan 2018.

4 On 9th November 2021, pursuant to approval granted by the Investment Committee of the Board of Directors, the Company entered into Share Purchase Agreement to: (a) Acquire 100% paid-up share capital of Meru Mobility Tech Private Limited ("MMTPL"), V-Link Fleet Solutions Private Limited ("VFSPL"), and V-Link Automotive Services Private Limited ("VASPL") from Meru Travel Solutions Private Limited ("MSTPL"), a Fellow Subsidiary of the Company; and (b) Acquire 100% paid-up share capital of MSTPL from Mahindra & Mahindra Limited ("M&M"), Holding and Promoter Company of the Company. Following the completion of the acquisition, MMTPL became wholly owned subsidiary on 12th May, 2022. VFSPL and VASPL became wholly owned subsidiaries of the Company on 13th May 2022. MSTPL became a wholly-owned subsidiary of the Company on 17th May 2022. The above transactions were accounted for as Business Combination of entities under common control* as per Ind AS 103. Accordingly, financial information in respect of periods viz. Quarter Ended June 2021 and Quarter and Year Ended March 2022 have been restated.

5 On 28th February 2022, pursuant to approval granted by the Investment Committee of the Board of Directors, the Company had entered into Share Purchase Agreement, Share Subscription Agreement and Shareholders' Agreement for acquisition of up to 43,972 equity shares and for subscribing up to 63,200 Series A Compulsorily Convertible Cumulative Preference Shares ("CCPS") of ZipZap Logistics Private Limited ("Whizzard"), in tranches, resulting in the Company holding in aggregate up to 60% of Share Capital of Whizzard, on a fully diluted basis, upon completion. During the quarter, on 8th April, 2022, the Company acquired 21,327 equity shares and subscribed to 31,600 CCPS, on a fully diluted basis of Whizzard, in aggregate, constituting 36% of the Share Capital of Whizzard. With this, Whizzard became an Associate of the Company effective from 8th April 2022.

6 Standalone Financial Results for the period:

Particulars	Rs. in crores		
	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21
	Unaudited	Audited	Unaudited
Total Income	1,071.07	3,640.64	776.59
Profit before tax	18.85	32.69	8.11
Profit after tax	14.06	24.44	6.04
Total comprehensive income	13.99	23.67	6.03

7 The figures of the quarter ended 31st March, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year-to-date figures upto the third quarter of the respective financial year.

8 Figures for the corresponding previous periods have been regrouped/reclassified wherever necessary to facilitate comparison.

Place : Mumbai
Date : 29th July, 2022

For Mahindra Logistics Limited
Sd/-
Rampreveen Swaminathan
Managing Director & CEO
DIN: 01300682

Government of Jharkhand Rural Works Department
JHARKHAND STATE RURAL ROADS DEVELOPMENT AUTHORITY (JSRRDA)
3rd Floor, F.F.P. Building, Dhurwa, Ranchi 834004
NOTICE INVITING TENDERS (VERY SHORT TENDER)
(National Competitive Bidding Through e-Procurement)
Re-e-Tender No.- 30/2022-23 Dated: 28.07.22
PR No- 256810 dated 12.11.2021

The undersigned on behalf of Government of Jharkhand invites item rate bids through e-Procurement from the eligible bidders registered* in appropriate class with any State/Central Government/State /Central Government Organization for construction and maintenance for five years of the following works of Pradhan Mantri Gram Sadak Yojna, Road Connectivity Project for Left Wing Extremism Affected Areas (PMGSY-RCPLWEA).

The bid should be submitted online in the website pmsgytendersjhr.gov.in. The bidders should have valid Digital Signature Certificate for online submission of bid.

Sl. No	District	Block	Tender Package No.	Bridge Name	Length (mtrs)	Total Const. Cost (In Lakh)	Maint. Cost (In Lakh)	Total Project Cost (In Lakh)	Total Package Cost (In Lakh)	E/M (In Lakh)	Time of Completion in Month
1.	Pashchimi Singhbhum	Goelkera	JH-BR-LWE-WSM-03/21-22 (5 th Call)	Construction of HL RCC Bridge Over KOYAL RIVER in Road Saitha Goelkera Road	298.56	837.21	11.30	848.51	848.51	8.49	7 Months

Details of bid submission is as under:

जाहीर नोटीस
 मरणासन्नतेत या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, खालील परिशिष्ट मध्ये वर्णन केलेली मिळकत **सौ.संघवी बाळू लेंडे** रा.नारसई, ता - पनवेल, जि.रायगड, यांचेकडून **बी. योगेश रंभाजी बडेकर** रा.देऊळवाडी, ता. कर्जत, जि.रायगड यांनी खरेदीबाबत विकत घेण्याचे इरातेविले आहे. या साठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करता आहोत.

मिळकतीचे वर्णन
 मोजे - नारसई, ता - पनवेल, जि - रायगड
मूळ क्र व क्षेत्र
उपविभाग हे.आर.पॉ. र.पै.
 १००/अ/५ १-९०-०० २.१९

या पैकी विकत घेतलेले क्षेत्र
 ०-८०-०

घास परिस्थितीत वरील परिशिष्टमध्ये नमूद केलेल्या जमीन मिळकतीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या हित संबंध असल्यास अशा कोणत्या प्रकारच्या कायदेशीर पुरावा असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून (15) पंधरा दिवसांच्या आत पुराव्यासह सादर कराव्यात अगदर समस्ये येऊन घेतावे.

नाही /-
बी योगेश रंभाजी बडेकर
 रा. देऊळवाडी, पो - किरवली, ता - कर्जत

PUBLIC NOTICE
Shri Rahul Subimal Bose a Member of the Shree Saraswati Apt. Co-op. Housing Society Ltd. having, address at **Shree Saraswati Apt. Co-op. Housing Society Ltd.** and was holding **Flat No. A/606** on 6th floor in the building of the society, died on **28th February 2022** without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society hi such manner as is provided under the byc-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the site office of the society/ with the secretary of the society between **05.00 P.M. to 07.00 P.M.** from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of the **Shree Saraswati Apt. Co-op. Hsg. Soc. Ltd.**
 SD/-
 Hon. Secretary
 Place : Mumbai Date : 30.07.2022

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस
 आम्ही (१) श्रीमती रेशमा रमेश सावंत (स्वतः) (२) रमेश रमेश सावंत (मुलगा) वय ३० वर्षे, (३) मृणाल प्रसाद गवाणे (विवाहित मुलगी), वय ३४ वर्षे, राहणार - १४५/अ/२६ पानसरे चाळ, साने गुरूजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई ४०००११ असे जाहीर करतो की, माझे पती कै. रमेश पांडुरंग सावंत यांच्या नावे महाराष्ट्र शासन गिरणी कामगार सदनिका योजना अंतर्गत गिरणी संकेत क्र. १, अपोलो मिल योजनेतील ईमारत क्र. १/८ मधील गाळा क्र. १५०७ चे वितरण सन २०१३ रोजी देण्यात आले. माझे पती कै. रमेश पांडुरंग सावंत यांचे दिनांक ०७/०६/२०२० रोजी निधन झाले असून, कायदेशीर वारस म्हणून आम्ही त्यांचे वारस आहोत. ज्या कोणत्या वारसा हक्काबाबत काहीही हरकत/ आक्षेप/ दावे असतील त्यांनी लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांत तहसिलदार कार्यालय पहिला मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ आणि महाराष्ट्र शासन गिरणी कामगार सदनिका योजना अंतर्गत मुख्य अधिकारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांच्याकडे संपर्क साधून तक्रार अर्ज दाखल करावेत. १४ दिवसांच्या कालावधीनंतर आलेली हरकत/ आक्षेप/ दावे यांचा विचार करण्यात येणार नाही.

सही/-
 वारसदार

आयव्हीपी लिमिटेड
 सीआयएन: एल१९१९एमएच१९२१पीएलसी००१५०३
 नोंदणीकृत कार्यालय: शनिवार वन, रेडींग मार्ग, पोडपेड, मुंबई-४०००३३;
 दूर. ०२२-३५०५५३६०; वेबसाईट: www.ivpindia.com
 ई-मेल: ivpsecretarial@ivpindia.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

संपत्ती	संपलेली तिमाही		
	३०.०६.२२ अलेखापरिशिष्ट	३०.०६.२१ अलेखापरिशिष्ट	३१.०३.२२ लेखापरिशिष्ट
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६२५७	७७३९	५५६५८
कर व अपवादाल्मक बाबपुर्व निव्वळ नफा	४७२	३६	२३३५
करपुर्व व अपवादाल्मक बाबानंतर निव्वळ नफा	४७२	३६	२३३५
करानंतर निव्वळ नफा	३५०	२८	१७६३
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	२३८	६५	३३४
समभाग भांडवल	१०३३	१०३३	१७०४
इतर समागत उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी)	-	-	८१३८
मूळ व सौमिकृत	३.३८	०.२७	१७.०७

टिप:
 १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 २. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २८ जुलै, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील वित्तीय निष्कर्षांचे वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

आयव्हीपी लिमिटेडकरिता
 सही /-
 मंदार पी. जोशी
 पुणेकड संचालक व सीईओ
 ठिकाण: मुंबई
 दिनांक: २८ जुलै, २०२२

जाहीर सूचना
 येथे सूचित करण्यात येत आहे की, आमचे अगोरी श्री. दीप कुमार बालमिकी हे फ्लॅट क्र.१००१, इमारत विंग ए.ए.ए.२, मिरा रोड समुद्री कोहीमोलि., शांती गार्डन्सकड, मिरा रोड (पूर्व), विन्हा टाणे-४०११०७ येथील जागेचे मालक आहेत.

मुळतः सदर फ्लॅट म्हाडाकडून श्री. दीप कुमार बालमिकी यांना दिनांक २०.०८.२०१४ रोजीचे मूळ नोंद वाटपत्र व दिनांक २०.०६.२०१२ रोजीचे प्रथम टेंडरचे सूचनेमार्फत (टोपलपत्र-१०/१०६६७/२०१४) मार्फत देण्यात आले होते. तथापि येथे नोंद असावी की, सदर मालमत्तेचे सर्व मूळ दस्तावेज हक्काले आहेत आणि दफ्तरी पोलीस ठाणे येथे दिनांक ०९.०४.२०२२ रोजी तक्रार क्र.८७०/२०२२ नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्ती/संस्थेस सदर फ्लॅटबाबत विक्री, बंधीन, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, ताग, मालकी हक्क, खासगी ताग किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकरिता आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्वीकार केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अगोरी अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हक्कांचा संघर्ष न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतील.

सही /-
डॉ. वि. लिंग लाल सोल्युयन वकील, उच्च न्यायालय मुंबई
 ५०२, ५वा मजला, पारस विन्हास सेक्टर, कार्ड रोड क्र.१, बोवेली (पूर्व), मुंबई-४०००६६.

YES BANK येस बँक लिमिटेड
 नोंदणीकृत कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम दुर्गाती महामार्ग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००५५.

ताबा सूचना (पहा नियम ८(१) - स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकरिता हे सिव्हीटीयडेशन अँड रिस्कन्युशन ऑफ फिनान्शियल असेट्स अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिव्हीटीटी इंडेस्ट्रिअल अँड, २००२ (कायदा) अंतर्गत येस बँक लिमिटेडचे (बँक) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिव्हीटीटी इंडेस्ट्रिअल (एनफोर्सेमेंट) क्लस, २००२ च्या नियम ९ सहाय्यता कलम १३(१) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या ताखेला विवृतीत केलेल्या मागील सूचनेनुसार याना सदर सूचना प्राप्त ताखेपासून ६० दिवसांच्या आत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये संबंधित सूचनेत नमूद केलेली रकम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरिता सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहाय्यता सिव्हीटीटी इंडेस्ट्रिअल (एनफोर्सेमेंट) क्लस २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱांतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा वास्तविक ताबा खाली नमूद केलेल्या ताखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी येस बँक लिमिटेडकडे खाली नमूद केलेली रकम तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रकम जमा करावी.

कर्जदार, सहकर्जदार, जामिनदाराचे नाव	कर्ज खाते क्रमांक/ ग्राहक आवडी	ताग मालमत्तेचे घाण (₹३(२) सूचनेनुसार संपूर्ण पत्ता)	₹३(२) सूचना एकूण दावा रकम	कलम १३(२) अन्वये सूचनेची तारीख / वास्तविक ताबा दिनांक
तौहिन मोहिन खान, साहिबे आलम	AFH0001 00580506	फ्लॅट क्र.५०३२, ४वा मजला, इमारत क्र.५, वृंदावन नगरी, बोईसर पश्चिम, पालघर, महाराष्ट्र-४०१४०४.	₹. १८,२५,८९९.२४	०३.०५.२०२३ २६.०७.२०२२
राजेशकुमार पटवा, अमृता पटवा	AFH0001 00281645	फ्लॅट क्र.१०६, १ला मजला, ई विंग, इमारत क्र.१, ड्रिम सिटी, सेक्टर ७, बोईसर, पालघर, महाराष्ट्र-४०१५०१.	₹. ११,०९,४३७.५०	०३.०५.२०२३ २६.०७.२०२२
मोेश राजेंद्र जवकार, प्रविष्ठा मोेश जवकार	AFH0001 00458131	फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, एफआयए प्रॉग्रॅण, माहिम, पालघर, महाराष्ट्र-४०१४०४.	₹. २१,९०,८८८.७३	०३.०५.२०२३ २६.०७.२०२२

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित ताखेपूर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्वे खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रकम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही.

दिनांक: ३०.०७.२०२२
 ठिकाण: मुंबई

सही /- (प्राधिकृत अधिकारी)
 येस बँक लिमिटेड

Fullerton India
 Rishra Sammaan Ka

फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड
 नोंदणीकृत कार्यालय: मेघ टॉवर, ३रा मजला, युना क्र.३०७, नवीन क्र.१६५, पुनमल्ली हाय व्होड, मधुरावाळ, चेन्नई-६०००९५, तामिळनाडू. टोल फ्री क्र.१८०० १०३ ६००१ | ई-मेल: namaste@fullertonindia.com | आयआरडीएआय सीओआर क्र.: सीए००९८ वेबसाईट: www.fullertonindia.com | सीआयएन नंबर: यु६५९९१टीएन९९४पीएलसी०७९२३५

१. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

संपत्ती	संपलेली तिमाही ३० जून, २०२२	संपलेली तिमाही ३१ मार्च, २०२२	संपलेली तिमाही ३० जून, २०२१	संपलेली वर्ष ३१ मार्च, २०२२
अलेखापरिशिष्ट		लेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट
१. कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१७४९१	१५०९१	११७८८	३५९०८३
२. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१२२३७	३१६२१	(६३३८८)	८४७६
३. करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	१२२३७	३१६२१	(६३३८८)	८४७६
४. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	१०६७	२६३४४	(४७५०३)	५८०२
५. कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	११३८८	२१६४३	(४६३०६)	६३९५
६. समभाग भांडवल	२२४६७२	२२४६७२	२२४६७२	२२४६७२
७. राखीव (पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)*	२४२५०७	२३१११८	१५६५२६	२३१११८
८. प्रतिभूती प्रिमीयम खाते	१३८७२२	१३८७२२	११६८३१	१३८७२२
९. निव्वळ उलाढाल	४६२२८४	४४९८१३	३७५९१६	४४९८१३
१०. वसुली खर्चाचे थकबाकी कर्ज	११०८८२२	१७३६२२६	१७०३३९९	१७३६२२६
११. कर्ज समभाग सरासरी	४.१	३.९	४.५	३.९
१२. उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस रु.१०/- प्रत्येकी)	- मूळ**	०.४०	१.०५	(२.१४)
- सौमिकृत**	०.४०	१.०५	(२.१४)	०.२६

*सिव्हीटीटी प्रिमीयम खात्याचा समावेश आहे. **३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाव्यतिरिक्त इतर कालावधीसाठी वार्षिकीकरण नाही.

टिप:
 ४. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीतील आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुरावावलोकन केले आणि २८ जुलै, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत संचालक मंडळाने मंजूर केले आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ५२ नुसार वैधानिक लेखापरीक्षकाद्वारे पुनरावलोकन केले.
 ५. वरील सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ५२ अंतर्गत राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतरा आहे. आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप येथे उपलब्ध आहे. स्टॉक एक्सचेंज उतरात www.nseindia.com आणि कंपनीच्या वेबसाईटवर अर्थात www.fullertonindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता
फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड
 सही /-
 शंतनु मित्रा
 सीईओ व व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन: ०३०१९४६८
 दिनांक: २८ जुलै, २०२२

पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड
 CIN: L24110MH1947PLC005719

नोंदणीकृत कार्यालय: पिरामल अंता, आगस्त्य कॉर्पोरेट पार्क, अग्निशन केंद्रामोर, कमानी जंक्शन, एल.बी.ए. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. दूर.क्र.:०२२-३८२३०००/४०००, फॅक्स क्र.०२२-३८२३८८४, ई-मेल: complianceofficer.pel@piramal.com; वेबसाईट: www.piramal.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तीन महिन्यांकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.कोटीत)

अ. क्र.	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१	संपलेली मागील वर्ष ३१.०३.२०२२
तपशील	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३५४८.३७	४१६२.९४	२९०८.६८	१३९९३.३०
२. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक बाव आणि सहकारी व संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफ्याचे शेअरपूर्व)	४७४.३७	(१३.५२)	५१८.६३	२०२४.६८
३. कर आणि सहकारी व संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफ्याचे शेअरपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक बाबानंतर)	४७४.३७	(१३.५२)	५०३.५५	१८५६.६८
४. कर आणि सहकारी व संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफ्याचे शेअरानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक बाबानंतर)	४८५.९८	१५०.५३	५३३.७९	१९९८.७७
५. कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	३५७५.७७	(४२.२६)	८५८.५७	२०७९.७९
६. भरणे केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.२/-प्रत्येकी)	४७७.७३	४७७.७३	४७७.७३	४७७.७३
७. उत्पन्न प्रतिभाग (रु.२/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)	१. मूळ	२.०.७९	५.५९	२.२.७४
२. सौमिकृत	२.०.७९	५.५९	२.२.५४	८.०.४०

टिप:
 १. कंपनीचे एकमेव तत्वावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:

अ. क्र.	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१	संपलेली मागील वर्ष ३१.०३.२०२२
तपशील	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५५६.०४	८७५.८१	५४८.७६	२६९३.९८
२. कार्यचलनातून करपूर्व नफा	३२.३७	३६०.६०	५८.९९	६४९.९१
३. कार्यचलनातून करानंतर नफा	२८.०८	३६६.२३	५३.९३	५७२.२८

२. सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तीन महिन्यांकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तीन महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.piramal.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेडकरिता
 अजय जी. पिरामल
 अध्यक्ष

BRITISH NANDY COMMUNICATIONS
 British Nandy Communications Ltd CIN L24110MH093PLC074214
 Registered office: 87-88 Mittal Chambers Nariman Point Mumbai-400 021
 In ₹ lakh

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	QUARTER ENDED	YEAR ENDED	QUARTER ENDED	YEAR ENDED	YEAR ENDED	
	June 30, 2022 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	
Total income from operations (net)	1,271.34	88.30	4,466.83	1,271.34	88.30	4,470.58
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	(77.45)	(69.70)	(34.59)	(77.19)	(69.77)	(29.43)
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	(77.45)	(69.70)	(34.59)	(77.19)	(69.77)	(29.43)
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	(78.08)	(69.66)	(19.81)	(77.82)	(69.73)	(33.92)
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(78.83)	(68.81)	(22.79)	(78.57)	(68.88)	(36.90)
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	6,279.82	-	-	6,142.89
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	(0.54)*	(0.48)*	(0.14)	(0.54)*	(0.48)*	(0.23)
*Not annualised						

Notes:
 • The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 28, 2022.
 • The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (<http://www.pritishnandy.com>) and on the website of BSE (<http://www.bseindia.com>) and NSE (<http://www.nseindia.com>).

Kishor Palkar Chief Financial Officer
 Yatender Verma VP/ Finance, Compliances and Legal Affairs
 Santosh Gharat Company Secretary and Compliance Officer
 Palab Bhattacharya Wholetime Director and CEO
 Mumbai, July 28,